



**ARNOLD HOLDINGS LTD.**

**(Non-Banking Finance Company)**

**CIN No. L65993MH1981PLC282783**

**Date: 30th October, 2021**

To,  
BSE LIMITED  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai- 400 001

**Scrip ID/Code : ARNOLD/537069**

**Subject : Intimation of Newspaper Advertisement of Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and half year Ended 30th September, 2021.**

**Ref : Regulation 47 and 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Dear Sir,

We wish to inform that Pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and half year ended on 30th September, 2021 published in Newspapers on Saturday, 30<sup>th</sup> October, 2021:

1. English Daily: "Business Standard" dated 30<sup>th</sup> October, 2021
2. Regional language daily: "Mumbai Lakshdeep" dated 30<sup>th</sup> October, 2021.

You are requested to kindly take the above information on record.

Thanking You,

Yours Faithfully,

For Arnold Holdings Limited

Minal Agarwal  
(Company Secretary & Compliance Officer)



Encl: Copy of Newspaper

Regd. Office: B 208, Ramji House, 30 Jambulwadi, JSS Road, Mumbai 400002. (INDIA)

☎ : 91-22-2201 6640 | ✉ : arnoldholding9@gmail.com, info@arnoldholdings.in | 🌐 : www.arnoldholdings.in

**CENTRAL RAILWAY****CORRIGENDUM**

It is hereby notified that, the name of work published under Tender Notice No. CR-DRMWBB-2021-32, Sr. No. 7 may please of read as (A)Provision/Improvement of various Infrastructure works at Dr.B.A.M. Hospital at Byculla, (B) Byculla Hospital Renovation & Upgradation of old pathological laboratory to enable installation of the Molecular laboratory for CB NAAAY RTPCR System, non-Covid medical ICU located on the first floor of Heritage building, Paediatric Ward, PICU, NICU with provision of an inbuilt Play Room on 2nd floor of new Hospital Building and Female Surgical, Female Oncology & Female Orthopaedic Wards on the 3rd floor of new building at Byculla Hospital, (C) Byculla Hospital construction of New Toilet Complex in proximity at the ground floor for OPD patients at Byculla Hospital. **Date of opening of tender for this work will be 18.11.2021.** All other terms & conditions will remain the same.

RailMadad Helpline 139

**HDB FINANCIAL SERVICES LIMITED**

Registered Office: Radhika, 2nd Floor, Law Garden Road, Navrangpura, Ahmedabad, Gujarat-380009  
Regional Office: 1st Floor, Wilson House, Old Nagardas Marg, Andheri (E) Mumbai-400069

**POSSESSION NOTICE**

Whereas The undersigned being the Authorised Officer of the HDB Financial Service Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 12.09.2016 calling upon the Borrower- Jaiprakash Strips Limited, Through Director's and its Co-Borrower/Guarantor- Mr. Jaiprakash Mangilal Bhartiya, Mrs. Anita Jaiprakash Bhartiya and Mr. Nikunj Jaiprakash Bhartiya to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,89,41,269/- (Rupees One Crores Eighty Nine Lakhs Forty One Thousands Two Hundred And Sixty Nine Only) pertaining to loan Account No. 365245 as on 12.09.2016 with further interest @ 18% per annum from 13.09.2016 until payment/realization in full within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general Hon'ble District Magistrate, Nashik in exercise of powers conferred on him under Section 14 of the said Act had issued an order in 95/2017 on 15th July 2017, to Tahsildar to take the possession of the secured assets at the location mentioned below. Tahsildar has taken possession of the property described herein below & handed over possession of the property to the Authorised Officer of HDB Financial Service Limited, Mumbai, on this October 28th, 2021. The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of HDB Financial Service Limited for an amount of Rs. 1,89,41,269/- (Rupees One Crores Eighty Nine Lakhs Forty One Thousands Two Hundred And Sixty Nine Only) pertaining to loan Account No. 365245 as on 12.09.2016 with further interest @ 18% per annum from 13.09.2016 until payment/realization in full from the date of receipt of the said demand notice.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

**Description of the Immovable Property:**

1. "All That Piece And Parcel Of The Nikunj Bungalow, Plot No.- 26 & 27, Saubhagya Nagar, Lam Road, Nashik Road, Vihitgoan, Shiwar, Nashik, Maharashtra, Pin Code-422101."

**And Bounded As Follows: Plot 26 :** East: Plot No 27, West: Plot No 25, North: Plot No 38 & South: Colony Road. **And Bounded As Follows : Plot 27 :** East: Colony Road No E And Plot No 40 & 41 West: Plot No 26, North: Plot No 31 & South: Colony Road

PLACE: Nashik Sd, Authorised Officer  
DATE: 30.10.2021 For HDB Financial Services Limited

**BEFORE THE DEBTS RECOVERY TRIBUNAL, RANCHI**

**5TH FLOOR, PRAGATI SADAN (RRDA BUILDING), KUTCHERY CHOWK, RANCHI-834001**  
**O.A. CASE NO. 39/2021**

**BETWEEN**  
**BANK OF BARODA, CFS BR. MUMBAI & SSI BR., JAMSHEDPUR**  
**.....APPLICANT BANK**

**Vs**  
**M/S PARASHAR COKE (P) LTD. & OTHERS**  
**SUMMONS ISSUED UNDER RULE 23 (VIII) OF THE DEBTS RECOVERY TRIBUNAL (PROCEDURE) RULES, 1993**  
**.....DEFENDANTS**

Sr No	DEFENDANTS	ADDRESS
1	M/S PARASHAR COKE (P) LTD.	REGISTERED OFFICE AT-131/17, N.S.C. BOSE ROAD, GROUND FLOOR, KOLKATA 700040, WEST BENGAL CORPORATE OFFICE-141, "A" WING, MITTAL COURT, NARIMAN POINT, MUMBAI 400021 ALSO AT VILLAGE-TIRULDIH, GHATDULMI, CHAWKA-KANDRA ROAD, P.S.-CHANDIL, SERAIKELLA-KHARSAWAN 832401
2	MITHILESH PANDEY (DIRECTOR OF M/S PARASHAR COKE (P) LTD.) S/O DHANJEE PANDEY	R/O TAJMAHAL, CLUB ROAD, RANCHI 834001
3	SANNAY KUMAR SHAH (DIRECTOR OF M/S PARASHAR COKE (P) LTD.) S/O GANESH SHAW	R/O BLOCK-A, 139, REGENT ESTATE 176/14/139, RAIPUR ROAD, KOLKATA 700092
4	M/S EMPIRE ADVISORY SERVICES PVT. LTD.	R/O DIVINE HOUSE, CLUB ROAD, NEAR SUJATA CHOWK, RANCHI 834001
5	M/S TRIVINI INFRA TECH PVT. LTD.	R/O DIVINE HOUSE, CLUB ROAD, NEAR SUJATA CHOWK, RANCHI 834001

Whereas, the Applicant has instituted an application u/s 19 of the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act 1993 against the Defendants for Recovery of sum of **Rs. 1,04,70,38,473.64 (Rupees One Hundred Four Crores Seventy Lakhs Thirty Eight Thousand Four Hundred Seventy Three and Sixty Four Paise Only) together with current and future interest, cost and for other reliefs.**

The above mentioned Defendants(s) is/are therefore directed to appear before the Registrar in person or through an advocate or duly authorized agent, in support of his/his defence to show-cause on **30th Nov. 2021 at 10.30 A.M.**, as to why the reliefs prayed for should not be granted and to file show-cause in the matter.

Take notice that in case of default, the application will be heard and determined in your absence.

Given under my hand and seal of this Tribunal on this **26th day of Sep, 2021.**

D.K. MAHATO  
REGISTRAR**ARNOLD HOLDINGS LTD.**

CIN: L65993MH1981PLC282783  
Regd. Office: B-208, Ramji House, 30, Jambulwadi, J.S.S. Road, Mumbai-400 002  
TEL: 022 22016640, E-Mail Id: arnoldholding@gmail.com Website: www.arnoldholdings.in

**Extract of Unaudited Financial Result for the Quarter ended 30th September, 2021** Amount in Lakh Except EPS

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended
		(30/09/2021)	(30/09/2021)	(30/09/2020)
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	1268.312	3216.402	474.765
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	53.436	100.545	80.138
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	53.436	100.545	80.138
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	53.436	100.545	80.138
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)	53.436	100.545	80.138
6	Equity Share Capital	3007.500	3007.500	3007.500
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited/Unaudited Balance Sheet of the previous year*			
8	Earnings Per Share (face value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
		1. Basic	2. Diluted	
		0.178	0.334	0.266

\*Reserves for the year ended March 31, 2021 was Rs. 2401.607 Lakh

**Note:**

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and the listed entity at www.arnoldholdings.in.
- The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 29th October, 2021.
- The limited review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed by the auditors of the Company.

For Arnold Holdings Limited

Sd/-

Murari Mallawat

Whole Time Director

DIN: 08089840

Place : Mumbai

Date : 29.10.2021

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given by my clients Mr. Ajit Shankar Abhyankar and Mr. Dilip Shankar Abhyankar and Mrs. Madhuri Bhagwan Joshi who are the only legal heirs of Mr. Shankar Vishnu Abhyankar who was the owner of the property more particularly described in the Schedule hereunder written and after the death of said Mr. Shankar Vishnu Abhyankar the said flat and share certificate has been transferred to Mr. Ajit Shankar Abhyankar with the consent of Mr. Dilip Shankar Abhyankar and Mrs. Madhuri Bhagwan Joshi being the only other legal heirs. My Client Mr. Ajit Shankar Abhyankar intends to sale the said flat and have entered into an agreement by taking confirmation from Mr. Dilip Shankar Abhyankar and Mrs. Madhuri Bhagwan Joshi.

All persons having any claim, right, title, interest, share, demand objection against or in to or upon the said property including or any part thereof by way of inheritance, will, succession, bequest, mortgage, possession, sale, transfer, gift, exchange, lease, lien, charge, tenancy, trust, licence, maintenance, easement or otherwise howsoever through any agreement, writing, succession, family arrangement/ settlement, litigation, decree or court order or otherwise of any nature whatsoever by operation of law or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned alongwith the requisite documentary proof in support of such claim, at my address given below within fifteen (15) days from the date hereof. If no such claim is made known within the said notice period Mr. Ajit Shankar Abhyankar will complete the sale of the said property without reference to any such claim or claims which are made after the said notice period and the same made, if any, will be considered as waived or abandoned for all intents and purposes and shall not be binding on my clients.

**THE SCHEDULE ABOVE REFERRED TO**

All that piece and parcel of the property of Flat No.303 having an area admeasuring about 66.704 Sq. Mts located on the third floor in the building known as "Manorama Co-Operative Housing Society Ltd." alongwith assured Car Parking situated at Hindu Colony, Behind Karve Hospital, Naupada, Thane (West) - 400602 constructed on plots bearing City Survey Nos.926 to 933 & 942 Village Thane, Taluka & District - Thane, within the limits of Thane Municipal Corporation Thane Dated this 30th day of October 2021.

Sd/-

Office at C-1/A, Deep Jyoti Society,  
Opp. Varsha Vandana Society, Highway Service Road,  
Thane (West) 400 601.  
Telephone : (022) 25441298,

ANANT G. GADRE  
ADVOCATE**SKY INDUSTRIES LIMITED**

(CIN: L17120MH1989PLC83445)  
Registered Office: C - 58 TTC Industrial Area, Thane Belapur Road, Pawane, Navi Mumbai - 400 705  
Corporate Office: 1101, Universal Majestic, Ghatkopar Mankhurd Link Road, Chembur (West) Mumbai 400043.  
Email: corporate@skycorp.in; Website: www.skycorp.in; Tel: 022-67137900

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021**

Sr. No.	Particulars	Quarter ended		Period Ended		Year Ended	
		30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Income from Operations	1,958.04	1,522.24	1,312.64	3,480.28	1,797.84	5,383.06
2	Net Profit / (Loss) for the period before tax, exceptional items	170.59	150.96	71.47	321.55	(46.9)	232.35
3	Net Profit/(Loss) for the period before tax after exceptional items	170.59	150.96	71.47	321.55	(46.9)	140.3
4	Net Profit / (Loss) for the period after tax	124.94	110.25	55.92	235.19	(31.24)	79.91
5	Total Comprehensive income for the period [comprising profit/ (loss) for the period after tax and other comprehensive income after tax]	124.94	110.25	55.92	235.19	(31.24)	79.91
6	Reserves as shown in Audited Balance Sheet	-	-	-	-	-	2013.19
7	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	67,88,745	57,98,745	48,67,969	67,88,745	48,67,969	55,48,745
8	Earnings per equity share						
		1. Basic	1.95	1.15	3.92	(0.7)	1.61
		2. Diluted	1.64	1.84	3.16	(0.7)	1.56

1. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarter & Half Year ended September 30, 2021, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter & Half Year ended September 30, 2021 are available on the Stock Exchange website i.e., www.bseindia.com & on companies' website i.e., www.skycorp.in

2. The above results were reviewed and recommended by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective Meeting held on October 29, 2021.

3. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016.

SHAIKESH S. SHAH  
MANAGING DIRECTOR  
DIN: 00061654MUMBAI  
OCTOBER 29, 2021**UDYOG KSHETRA INDUSTRIAL PREMISES CO-OP. HOUSING SOCIETY LTD.**

Building A, Plot No. 71, Nahur CTS No. 731B/A(p), Mulund-Goregaon Link Road, Mulund (W), Mumbai-400 080.

**DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on **15/11/2021 at 4:00 pm** at the office of this authority.

**Respondent No. - (1) Sonic Wares Pvt. Ltd. - 20/02, Udyog Kshetra Industrial Premises Co. Op. Hsg. Soc., Mulund-Goregaon Link Road, Mulund (W), Mumbai-400 080 Formerly (2) M/s. Eskay Paper Products (I) Pvt. Ltd. - 71, Nahur Mulund-Goregaon Link Road, Mulund (W), Mumbai-400 080, (3) Marathon Developers - Reg. Add- 101, Moti Sagar, Ganesh Gawde Rd., Mulund (W), Mumbai-400 080 Present Add-702, Marathon Max Co.op. Premises Soc. Ltd. Mulund-Goregaon Link Road, Mulund (W), Mumbai-400 080, (4) Chairman/Secretary, Building B Marathon Max Co. Op. Premises Soc. Ltd. - Nahur, Mulund-Goregaon Link Road, Mulund (W), Mumbai-400 080 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.**

**DESCRIPTION OF THE PROPERTY :-**

Building A, Plot No. 71, Nahur CTS No. 731B/A(p), Mulund-Goregaon Link Road, Mulund (W), Mumbai-400 080.

Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area
-	-	-	731/B/1A (Part) (C.S.O. Mulund)	4091.8 sq.mtr. Rights is on Proportionate Undivided Shares of 15% R.G.

Ref. No. MUM/DDR(2)/Notice/3313/2021

Place : Konkan Bhavan,  
Competent Authority & District Dy. Registrar,  
Room No. 201, Konkan Bhavan, C.B.D. Belapur,  
Navi Mumbai-400614.

Date : 28/10/2021 Tel.: 022-27574965 /  
Email : ddr2coopmumbai@gmail.com

SEAL

Sd/-  
(Pratap Patil)

Competent Authority & District  
Dy. Registrar Co.op. Societies (2),  
East Suburban, Mumbai

**JHARKHAND URBAN INFRASTRUCTURE DEVELOPMENT COMPANY LIMITED**

(A Government of Jharkhand Undertaking)

3<sup>rd</sup> Floor, Pragati Sadan, Kutchery Chowk, Ranchi - 834001  
Ph. No - 0651-2225878, E-Mail Id - juidcolimited@gmail.com  
CIN:U45200JH2013SGC001752

NIT No: JUIDCO Ltd./Transport Nagar/Ranchi/Tender/2872/2021- 415 Date: 28.10.2021

1. Name of the work	Development of Transport Nagar (Phase 1) at Ranchi in the State of Jharkhand on EPC mode including DLP of 3 years
2. Scope of Work	Preparation of Architectural Planning & Design, Detailed Structural MEP, Firefighting Design & Drawing, Preparation of detailed Estimate and bill of quantities including detailed topographical survey, geotechnical survey and hydrological survey; Engineering Procurement, Project execution & construction after obtaining approval from municipal bodies including Power, Water supply and sanitation (Including Sump, Overhead/Roof top Tank and water lifting arrangement), Sewer network, electrification work, storm water drainage, rain water harvesting, landscaping, lighting, construction of approach & internal roads, truck parking area, integrated building, weigh bridges, service station, STP, ETP, WTP, recreational area and Entrance gateways (2 Nos)
3. Mode of Bid Submission	e-tendering (http://jharkhandtenders.gov.in)
4. Estimated Cost	Rs. 1,03,10,35,055/- (Rupees One Hundred Three Crores Ten Lakhs Thirty Five Thousand Fifty Five) Only
5. Tender Fee and Bid Security	Tender document fee: Rs 25,000/- (Rupees Twenty-Five Thousand) only <b>Non Refundable</b> Bid Security: Rs 1,04,00,000/- (Rupees One Crore Four Lacs ) only.
6. Date & Time of Publication of Tender on Website	29/10/2021 at 15:00 Hrs
7. Last Date & Time of submission of pre-bid queries	16/11/2021 at 15:00 Hrs
8. Date & Time of pre-bid meeting	17/11/2021 at 15:00 Hrs
9. Last Date & Time of Bid Submission	29/11/2021 at 17:00 Hrs
10. Last Date & Time of Submission of Tender Fee & EMD	30/11/2021 at 17:00 Hrs
11. Date & Time of Bid Opening	30/11/2021 at 17:30 Hrs
12. Bid Submission Address	Jharkhand Urban Infrastructure Development Company Limited, 3 <sup>rd</sup> Floor, Pragati Sadan, Kutchery Chowk, Ranchi, Pin -834001.
13. Helpline No. of e-Procurement Cell	+91 651 2225878

**Note: Only e-tenders will be accepted.**  
Further details are available on Jharkhand Government e-procurement website <http://www.jharkhandtenders.gov.in>  
PR 255876 (Urban Development) 21-22 (D)

Sd/-  
Project Director (Technical)  
JUIDCO Ltd., Ranchi**TTK HEALTHCARE LIMITED**

Regd. Office: No.6 Cathedral Road, Chennai 600086  
CIN : L24231TN1958PLC003647 | Website : www.ttkhealthcare.com

E-mail: investorcare@ttkhealthcare.com | Tel: 044 28116106 | Fax: 044 28116387

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021**

Sl. No.	Particulars	For the Quarter ended			For the Half-year ended			For the Year ended
		(30/09/2021)	(30/06/2021)	(30/09/2020)	(30/09/2021)	(30/09/2020)	(31/03/2021)	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total income from Operations	20,635.55	17,079.12	15,966.63	37,714.67	27,606.30	63,652.79	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	1,500.64	849.22	718.24	2,349.86	425.95	2,895.40	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary Items) [Refer Note No.6 below]	1,749.69	849.22	1,528.03	2,598.91	1,235.74	3,705.19	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary Items) [Refer Note No.6 below]	1,280.81	599.58	3,080.87	1,880.39	2,840.65	4,644.11	
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	1,211.29	940.84	3,208.21	2,152.13	3,073.91	4,989.26	
6	Equity Share Capital (Face Value of Rs 10/- per share)	1,413.03	1,413.03	1,413.03	1,413.03	1,413.03	1,413.03	
7	Other Equity as per Balance Sheet of previous accounting year (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-	27,610.18	
8	Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)							
		(a) Basic (in Rs.)	9.07	4.24	21.80	13.31	20.10	
		(b) Diluted (in Rs.)	9.07	4.24	21.80	13.31	20.10	

**Notes:**

- The above is an extract of the detailed Statement of Unaudited Financial Results for the Second Quarter and Half-year ended 30th September, 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The full financial results for the Second Quarter and Half-year ended 30th September, 2021 are available on the website of BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and also on the website of the Company (www.ttkhealthcare.com).
- These financial results have been reviewed by the Audit Committee at its meeting held on 28th October, 2021 and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 29th October, 2021 through Video Conferencing (VC).
- The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial Results in terms of Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The second wave of COVID-19 and the extended lockdown during the First Quarter of the financial year 2021-22 has impacted the business of the Company. However, considering the ongoing vaccination drive and other sustainable actions taken by the Management, both with reference to the environment and its employees' health, the impact has been minimal. The Company, based on current estimates, expects that the carrying amount of all its assets will be recovered, net of provisions established. However, the impact assessment of COVID-19 is a continuing process, given the uncertainties associated with its nature and duration. The Company will continue to monitor any material changes to future economic conditions.
- (i) Exceptional Items relating to FY 2021-22: In September, 2021, the Company sold the land admeasuring 4.595 acres held by it at Perungudi Village, Tirunelveli

# वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाणे, दि. २९, (प्रतिनिधी) : मुंबा शहर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ आहे. तसेच हे शहर संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. मुंबा

आणि दिवा ही दोन्ही शहरे मुंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. दोन्ही शहरांची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या पोलीस ठाण्यात मानपाडा पोलीस

ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौर यांची वणी लागली आहे. तर, घोडबंदर येथील कापूरबावडी पोलीस ठाण्यात नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलीस

निरीक्षक उत्तम सोनावणे यांची बदली करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण शाखा भिवंडी युनिटचे पोलीस निरीक्षक अशोक होन्माने यांना बाजापेट आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे

यांची मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. मुंबा पोलीस ठाण्याचे मधुकर कड यांची मध्यवर्ती पोलीस ठाण्यात, तर जळगाव पोलीस दलातील पोलीस निरीक्षक

बशीर शेख यांची कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली झाली आहे. अन्वेषण शाखा, उल्हासनगर युनिटचे पोलीस निरीक्षक महेश तरे यांची गुजराती मुख्यालयात बदली करण्यात आली होती. शुक्रवारी त्यांची नेमणूक शहर वाहतूक शाखेत करण्यात आली. शहर

वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गिरे यांची मुंबा पोलीस ठाण्यातून पुन्हा शहर वाहतूक शाखेत बदली झाली आहे. कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांची मध्यवर्ती आणि नियंत्रण कक्षातील सिद्धार्थ गाडे यांची

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली मिळाली होती.

**SANTOSH FINE - FAB LTD**  
Regd. Off.: 112/113, Mittal Estate Bldg., No. 6, Anandhi (E), Mumbai - 400 059.  
**NOTICE**  
NOTICE is hereby given that the Board Meeting of the Board of Directors of the company will be held on **13th November, 2021 at 04.30 p.m.** at Registered Office of the Company to consider the Unaudited Financial Accounts for the quarter ended as on **30th September, 2021**  
**FOR SANTOSH FINE FAB LTD.,**  
Sd/-  
RADHA SHARMA  
Company Secretary & Compliance Officer  
Place : Mumbai  
Date : 27-10-2021  
M NO. -46047

**HERANBA INDUSTRIES LIMITED**  
A Govt. Recognised Export House  
सीआयएन: एल२४२३१जीजे१९९२पीएलसी०१७३१५  
नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.१५०४/१५०५/१५०६/१ जीआयडीसी, फेज ३, बापी, वलसाड-३९६१९५, गुजरात, भारत.  
कॉर्पोरेट कार्यालय: १०१/१०२, कानच गंगा फॅक्टरी लेन, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, महाराष्ट्र, भारत. दूर.:०२२-२८९८७९१२;  
ई-मेल:compliance@heranba.com, वेबसाईट:www.heranba.co.in

**सूचना**  
सेबी (लिटिंग ऑब्लिगेशन अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ (वेडोवेची सुधारितप्रमाणे) च्या नियम २९ सहावाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे आणि वित्तीय वर्ष २०२१-२०२२ रोजी ताच्या अन्व इतर प्रकारावर सल्लासलत करणे याकरिता **गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१ रोजी हेरंब इंडस्ट्रीज लिमिटेडच्या** संचालक मंडळाची सभा होणार आहे.

यापुढे आम्ही तुम्हाला सुचित करित आहोत की, पदसिद्ध व्यक्तीद्वारे कंपनीच्या प्रतिभूतीतील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी ०१ ऑक्टोबर, २०२१ पासून अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्ष घोषणेपासून ४८ तासापर्यंत बंद ठेवली जाईल.

सदर माहिती/अद्यावत माहितीकरिता गुंतवणूकदारांनी कंपनीच्या [www.heranba.com](http://www.heranba.com) आणि स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वेबसाईटला भेट द्यावी.

हेरंब इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/-  
अब्दुल लतيف  
कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

**अरनॉल्ड होल्डींग्स लि.**  
सीआयएन: एल६५९९एमएच१९८१पीएलसी२८२०८३  
नोंदणीकृत कार्यालय: सी-२०८, रामजी हाऊस, ३०, जंभुळवाडी, जे.एस.ए. रोड, मुंबई-४००००२.  
दूर:०२२-२२०१६६४०, ई-मेल: arnoldholding9@gmail.com, वेबसाईट: www.arnoldholdings.in  
३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेली तिमाही
		३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	
		अलेखापरिश्चित	अलेखापरिश्चित	अलेखापरिश्चित
१.	कालावधीकरिता कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१९६८.३१२	३२१६.४०२	४४४.७६५
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अत्यादात्मक आणि/किंवा विशेष साधन बाबत)	५३.४३६	१००.५४५	०.१३८
३.	कंपूर्ण कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अत्यादात्मक आणि/किंवा विशेष साधन बाबत)	५३.४३६	१००.५४५	०.१३८
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अत्यादात्मक आणि/किंवा विशेष साधन बाबत)	५३.४३६	१००.५४५	०.१३८
५.	कालावधीकरिता एकूण सर्वेक्ष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वेक्ष उत्पन्न (करानंतर))	५३.४३६	१००.५४५	०.१३८
६.	समग्र मांडवल	३००७.५००	३००७.५००	३००७.५००
७.	राखीव (पुनर्विलोकन राखीव बाबत) मागील वर्षाच्या लेखापरिश्चित/अलेखापरिश्चित तालेबंदपदात दिल्याप्रमाणे			
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत व्यत्ययवजाकरिता)	०.१४८	०.३३४	०.२६६
९.	१ मूळ २ सौमिकृत			

\*३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिता राखीव रु.२४०१.६०७ लाख होते.  
टिप: १. सेबी (लिटिंग ऑब्लिगेशन अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली नैमित्तिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सदर नमुन्यातील उदाहरण आहे. नैमित्तिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या [www.arnoldholdings.in](http://www.arnoldholdings.in) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई/एनएसईच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.  
२. वरील निष्कर्षांचे लेख सवितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदुत्तर २९ ऑक्टोबर, २०२१ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटवार घेण्यात आले.  
३. सेबी (लिटिंग ऑब्लिगेशन अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेनुसार कंपनीच्या लेखापरिश्चिताने मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

अरनॉल्ड होल्डींग्स लिमिटेडकरिता सही/-  
पुरी महावीर  
पुनर्विलोकन संचालक  
डीआयएन:०८८०९४०

दिनांक : २९.१०.२०२१  
ठिकाण : मुंबई

# apcotex industries limited

Registered Office:  
49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703  
Tel.: 022- 2777 0800 • [www.apcotex.com](http://www.apcotex.com) • Email: redressal@apcotex.com  
CIN: L99999MH1986PLC039199

## EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2021 (Rs. in Lakhs)

SR. NO.	PARTICULARS	QUARTER ENDED			HALF YEARLY ENDED		YEAR ENDED
		30th Sept. 21 Audited	30th June. 21 Audited	30th Sept. 20 Audited	30th Sept. 21 Audited	30th Sept. 20 Audited	31st March 21 Audited
1	Total Income from Operations	24,511.52	18,763.57	13,013.08	43,275.09	19,106.88	54,582.22
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	2,871.67	2,755.55	1,435.19	5,627.22	734.40	5,673.61
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	2,871.67	2,755.55	1,435.19	5,627.22	734.40	5,673.61
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	2,226.09	2,186.49	1,163.38	4,412.58	496.19	4,415.88
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	2,813.19	2,964.73	1,520.18	5,777.92	1,202.84	6,190.68
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs.2/- each)	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90
7	Earning per Share Basic & Diluted	4.29	4.22	2.24	8.51	0.96	8.52

**Notes:**  
a) The above is an extract of the detailed format of the results for Quarter ended 30th September, 2021 filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on Company's Website [www.apcotex.com](http://www.apcotex.com) and on the website of the Stock Exchanges [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com).  
b) The above financial results were reviewed by the Audit Committee after audit by the statutory auditors of the Company and the Board of Directors approved the same at their meeting held on 28th October 2021.

For and on behalf of the Board  
Sd/-  
Atul C. Choksey  
Chairman  
DIN: 0002102

Place: Mumbai  
Date: 30th October 2021

# रिशीरूप लिमिटेड

सीआयएन: एल२५२००एमएच१९८४पीएलसी०३४०९३  
नोंदणीकृत कार्यालय: डब्ल्यू ७५ (ए) व डब्ल्यू ७६ (ए), एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, सातपूर, नाशिक-४२२००७.  
वेबसाईट: [www.rishiroop.in](http://www.rishiroop.in), ई-मेल: investor@rishiroop.in  
दूर:०२२-४०९५२०००, ९१-०२५३-२३५००४२२, फॅक्स:९१-२२-२२८२७९६

## ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही		संपलेली तिमाही		संपलेली तिमाही	
	अलेखापरिश्चित	अलेखापरिश्चित	अलेखापरिश्चित	अलेखापरिश्चित	अलेखापरिश्चित	अलेखापरिश्चित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२४८६.९०	२४८६.२५	१४४९.९३	४५०५.१५	११२८.१८	६६०७.०६
कंपूर्ण तिमाही/अर्धवर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा)	७५.३४७	८१६.२८	२६५.९७	१५६९.७५	४८२.१०	३८४७.८६
करानंतर तिमाही/अर्धवर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा)	६२०.१८	६६८.२६	२१६.६४	१२८८.४४	४१२.४४	२९९९.९२
तिमाही/अर्धवर्षाकरिता एकूण सर्वेक्ष उत्पन्न (करानंतर तिमाही/अर्धवर्षाकरिता एकत्रित नफा व करानंतर इतर सर्वेक्ष उत्पन्न)	६१६.४५	६७०.०८	२१६.७४	१२८६.५३	४२७.२७	३०१०.१३
तिमाही व अर्धवर्षाकरिता निव्वळ एकूण सर्वेक्ष उत्पन्न/(तोटा)	६१६.४५	६७०.०८	२१६.७४	१२८६.५३	४२७.२७	३०१०.१३
समभाग भांडवल	९७०.१३	९७०.१३	९७०.१३	९७०.१३	९७०.१३	९७०.१३
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)	६.३९	६.८९	२.२३	१३.२८	४.२५	३०.९२
१. मूळ	६.३९	६.८९	२.२३	१३.२८	४.२५	३०.९२
२. सौमिकृत	६.३९	६.८९	२.२३	१३.२८	४.२५	३०.९२

**टिप:**  
१. वरील एकमेव अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचे मंडळाच्या लेखासमितीद्वारे २९ ऑक्टोबर, २०२१ रोजी पुनर्विलोकन करण्यात आले आणि २९ ऑक्टोबर, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद पटवार घेण्यात आले.  
२. सेबी (लिटिंग ऑब्लिगेशन अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव वित्तीय निष्कर्षांचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिश्चिताने मर्यादित पुनर्विलोकनकेले आहे. यावर त्यांनी अपात्र अहवाल दिलेला आहे.  
३. सेबी (लिटिंग ऑब्लिगेशन अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उदाहरण आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि कंपनीच्या [www.rishiroop.in](http://www.rishiroop.in) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये रिशीरूप लिमिटेडकरिता सही/-  
आदित्य कापूर  
व्यवस्थापकीय संचालक  
डीआयएन:०००३०९१९

दिनांक: मुंबई  
दिनांक: २९.१०.२०२१

# रोज वाचा

द्वै. 'मुंबई लक्षदीप'

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, अनिरुद्धाज हाऊस ऑफ फ्रेन्ड्स, गॅरिज क्र.जी-१, क्षेत्रफळ सुमार १९२ चौ.फु., स्टील्ट जागा, ग्रेण्ट लिंक अपार्टमेंट, अंतिम प्लॉट क्र.५१, टीपीएस ३, ३७वा रस्ता, गाव खारी, जुना खार, खार (प.), मुंबई-४०००५२, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा तालुका अंधेरी, मुंबई उपनगर, एच पश्चिम वॉर्ड, वृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादित असलेली जागा खरेदी करण्यास आमचे अशील व्यवहार करीत आहोत.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर गॅरिज क्र.जी-१ वर वारसाहक्क, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, न्यास, देखभाल, निवास अधिकार, सुलभात, कायदेशीर हक्क, परवाना किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे आमचे कार्यालय सी-११, हायवे फार्क ई-४, टाकूर कॉम्प्लेक्स, कोदिवली (पूर्व), मुंबई-४००१०९ येथे आजच्या तारखेपासून १५ दिवसात त्यांचे दावा/आक्षेप पृष्ठाव्यर्थ देण्याचे व इतर पुराव्यांच्या प्रतीसह कळवावे, अन्यथा अशा दावांच्या संदर्भाशिवाय सदर गॅरिज क्र.जी-१ खरेदी करणाऱ्याची प्रक्रिया आमचे अशील सुरू करतील आणि दावा किंवा आक्षेप असल्यास ते त्याच किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक: ३०.१०.२०२१  
ठिकाण: मुंबई  
सही/-  
प्रसाद सी. आपटे/स्मितेश एच. बने  
वकील उच्च न्यायालय, मुंबई

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, सोसायटीच्या नोंदीनुसार श्रीमती कृष्णाकुमारी एस. पांडे, श्री. मनिष पांडे, श्री. श्यामबली पांडे यांची नावे सदर मालमनाबाबत (खालील अनुसूचित सविस्तरपणे नमूद) संयुक्त मालक म्हणून नोंद आहेत. श्री. श्यामबली पांडे यांचे २०.१०.२०१७ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्रीमती कृष्णाकुमारी एस. पांडे, श्री. मनिष पांडे, श्री. प्रदीप पांडे, सुमारी पुष्पा श्यामबली पांडे, श्री. सतिषा पांडे, श्रीमती पुनम मिश्रा हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. श्री. प्रदीप पांडे यांनी त्यांच्या नावे सदर मालमनेतील श्री. श्यामबली पांडे यांचे संपूर्ण १/३ वे हिस्सा हस्तान्तरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे आणि श्री. श्यामबली पांडे यांचे अन्य उपरोक्त कायदेशीर वारसदार यांनी श्री. प्रदीप पांडे यांच्या नावे मयत श्यामबली पांडे यांचे १/३ वे हिस्सा असलेले संबंधित शेअर्स मुक्त करण्यास त्यांनी केलेल्या व्यवस्थेनुसार निश्चित करून अनुमती दिली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमना किंवा भागावर वारसाहक्क, विक्री, तारण, अधिभार, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, करारनामा, हस्तान्तर, वसिवाट, उप-वसिवाट, मृत्युपत्र, न्यास, ताबा, मालकी हक्क, बक्षीस, कायदेशीर हक्क, अदलाबदल, परवाना, परिश्रम, लिस फेन्डस, कर्ज, घना, आदेश, निवाड किंवा मंजूर हुकूमनामा, कोणतेही न्यायालय, कर किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरणाद्वारे दिलेले आदेश, जमी, तबवीज किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही आक्षेप किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या कालावधीत खालील दिलेल्या पत्त्यावर पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे कळवावे, अन्यथा अशा व्यक्तीचे दावा त्याच, स्थगित आणि सदर मालमनेतील श्री. श्यामबली पांडे यांचे १/३ वे हिस्साबाबत मालकीचे आमच्या नोंदीमध्ये श्री. प्रदीप पांडे यांच्या नावे हस्तान्तरणी केले जातील आणि पुढील कोणत्याही संदर्भाशिवाय श्रीमती कृष्णाकुमारी एस. पांडे व श्री. मनिष पांडे यांच्यासह सदरच म्हणून श्री. प्रदीप पांडे यांचे नाव दाखल केले जाईल.

**वर संदर्भित अनुसूची**  
शिव सृष्टी कॉम्प्लेक्स कोहीसोलि. (सदर सोसायटी) साच्याद्वारे वितरीत भागप्रमाणपर क्र.२९ मध्ये सुलाबिड अनुक्रमांक ११ ते १५ धारक रु.५०० मूल्याचे सरसरी प्रत्येकी रु.१०० चे ५ शेअर्स आणि प्लॉट क्र.३०१, क्षेत्रफळ सुमारे ५९६ चौ.फु. अर्थात ६६.४५ चौ.मी. (बिल्डअप), ३रा मजला, प.विंग, शिव सृष्टी कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात झाल्या, जमीन सर्व्हे क्र.७३ए व ७३बी, गाव आचोळे, नालासोपारा (पूर्व), तालुका वरसई, जिल्हा पालघर (सदर मालमना).  
आज दिनांकीत ३० ऑक्टोबर, २०२१ सविध  
शिव सृष्टी कॉम्प्लेक्स कोहीसोलि.  
न्यु लिंक रोड, आचोळे, नालासोपारा (पूर्व), पालघर-४०१२०९.

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. क्रिशन कुमार टाक यांना आफिस गाळा क्र.सी, ५वा मजला, क्षेत्रफळ ३६ चौ.फु., ताडवेव एअर-कंडिशनड मार्केट बिल्डिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., सोपस क्र.७३१ (भाग), मलबार व कंबाला हिल विभाग, ताडवेव, मुंबई-४०००३४ तसेच ताडवेव एअर-कंडिशनड मार्केट बिल्डिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. यांच्याद्वारे श्रीमती कविता सुकेशा खना यांच्या नावे वितरीत दिनांक ३०.०३.२०१९ रोजीचे नोंद फोर्गिलो क्र.१५५१ असलेले शेअर्ससह जागा खरेदी व प्राप्त करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर आफिस गाळा क्र.सी किंवा कोणत्याही भागावर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, लिन्ड अॅण्ड लायन्स, जमी किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात सर्व आवश्यक सत्य देतानाच व कागदपत्रांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय-२१६, दीप लक्ष्मी को-ऑप.होमोलि., २रा मजला, बीआयटी चारु क्र.२५ समोर, एम.जी. रोड, आग्रीपाडा, मुंबई-४०००११ येथे आजच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसात कळवावे, अन्यथा असे दावा किंवा आक्षेप त्याच किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक अन्वणार नाही आणि माझे अशील सर्व अधिभारापासून मुक्त व बाजार भाव योग्य असलेली मालमतेच्या अधिकाऱ्यांच्या आधारावर प्रक्रिया सुरू करतील.

**वर संदर्भित अनुसूची**  
(प्लॉट जागेचे वर्णन)  
ऑफिस गाळा क्र.सी, ५वा मजला, क्षेत्रफळ ३६ चौ.फु., ताडवेव एअर-कंडिशनड मार्केट बिल्डिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., सोपस क्र.७३१ (भाग), मुंबई व कंबाला हिल विभाग, ताडवेव, मुंबई-४०००३४.  
शेअर्सचे वर्णन

ताडवेव एअर-कंडिशनड मार्केट बिल्डिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.द्वारे वितरीत दिनांक ३० जून, १९८२ रोजीचे भागप्रमाणपर क्र.६७९ अंतर्गत अनुक्रमांक २६५१ ते २६५५ धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स.  
आज दिनांकीत २९ ऑक्टोबर, २०२१

श्री. वीरक एन. राणे  
वकील व कायदेशीर सल्लागार

## LOST AND FOUND

Lost Degree & Migration certificate, (Roll # 45618 & enrollment # U08/52639) of B.Com (University of Allahabad UP) while travelling by train in July 2021 from Borivali to Bandra.  
If found Pls send / call Mr Hitesh Sabinis, Address : Gansh Bhuvan, Khari 11th Road, Mumbai - 400052, Contact: 9518369452

## जाहिर